

शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी
विहित केलेल्या मराठी भाषा परीक्षांसाठी
नियुक्त केलेल्या एतदर्थ मंडळाची पुनर्रचना.

**महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग**

शासन निर्णय क्रमांक :- मभाप-१०१२/५६३/प्र.क्र.१५७/२०१५/भाषा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक: २३ फेब्रुवारी, २०१५

वाचा :-

१. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : मभाप-१०८६/२६१५/प्र.९/८७/२०,
दिनांक १०.०२.१९८७
२. सामान्य प्रशासन विभाग, शासन शुध्दीपत्रक क्रमांक : मभाप-१०८६/२६१५/प्र.९/८७/२०,
दिनांक १३.०८.१९८७
३. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : मभाप-१०८६/२६१५/प्र.९/८७/२०,
दिनांक ०३.०४.२००५
४. सामान्य प्रशासन विभाग, कार्यालयीन आदेश क्रमांक : संकीर्ण-२००५/३०३/२०-ब,
दिनांक ०४.०५.२००५

प्रस्तावना :-

मराठी भाषेचा विकास व संवर्धनासाठी स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्र.मभाप-२०१०/४५८/प्र.क्र.९५(भाग-२)/२०-ब, दिनांक २२.०७.२०१० अन्वये करण्यात आली असून याबाबतची अधिसूचना दिनांक २९.११.२०१० रोजी निर्गमित करण्यात आली आहे. या नवनिर्मित विभागाकडे मराठी भाषेशी संबंधित कामकाज पाहणारे भाषा संचालनालयाचे कामकाजही सोपविण्यात आले आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी विहित केलेल्या मराठी भाषा परीक्षांसाठी एतदर्थ मंडळाची पुनर्रचना मराठी भाषा विभागामार्फत करण्याचा तसेच सदर मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीस बराच कालावधी झाला असल्याने नवीन सदस्यांची नियुक्ती करून मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी विहित केलेल्या मराठी भाषा परीक्षा घेणे व त्या परीक्षांचे निकाल लावणे यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एतदर्थ मंडळाची खालीलप्रमाणे पुनर्रचना करण्यात येत आहे :-

मराठी भाषा परीक्षा - एतदर्थ मंडळ

- | | | |
|---|---|---------------|
| १) प्रधान सचिव/सचिव, (मराठी भाषा विभाग) | - | अध्यक्ष |
| २) उप सचिव, मराठी भाषा विभाग | - | सदस्य |
| ३) प्रा.र.रा.शेटकर, साठे महाविद्यालय (मराठी विभाग),
विलेपार्ले, मुंबई | - | अशासकीय सदस्य |
| ४) विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळ, वाशी | - | सदस्य |
| ५) भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई | - | सदस्य सचिव |

२. मराठी भाषा परीक्षांसाठी विहित केलेल्या अभ्यासक्रमात आवश्यकतेनुसार बदल करणे तसेच परीक्षा संदर्भातील अन्य प्रश्नांबाबत हे मंडळ शासनाला सल्ला देईल. सदर मंडळ शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहिल.

३. मंडळावरील अशासकीय सदस्यांची मुदत ३ वर्षे राहिल व त्यांना वित्त विभागाच्या प्रचलित आदेशानुसार प्रवास भत्ता, दैनिक भत्ता तसेच बैठकभत्ता अनुज्ञेय राहिल. याबाबतचा खर्च भाषा संचालनालयाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०३१११४५५३४८१३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

वृषाली सावंत

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव,
३. मा. मंत्री, मराठी भाषा यांचे खाजगी सचिव,
४. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई, (पत्राने),

५. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई (पत्राने),
६. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
७. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ, विधान भवन, मुंबई,
८. लोक आयुक्त, लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
९. सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई,
१०. भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
११. एतदर्थ मंडळाचे सर्व सदस्य, (भाषा संचालक यांच्यामार्फत),
१२. श्री.रघुनाथ राजाराम शेटकर, प्राध्यापक(मराठी विभाग), साठे महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विलेपार्ले(पूर्व), मुंबई ४०० ०५७,
१३. सर्व मंत्रालयीन विभाग,
१४. सचिव, मराठी भाषा यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
१५. सर्व कार्यासने, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१६. निवडनस्ती.